

दि.०१.११.२००५ पूर्वी पदभरती जाहिरात /अधिसूचना निर्गमित झालेल्या प्रकरणी शासन सेवेत दि. ०१.११.२००५ रोजी किंवा त्यानंतर रुजू झालेल्या शासकीय अधिकारी/कर्मचारी यांना केंद्र शासनाच्या धर्तीवर जुनी निवृत्तीवेतन योजना लागू करणेबाबत..(श्री. हेमंत गांगुर्डे, अधीक्षक अभियंता)

महाराष्ट्र शासन
उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभाग
शासन आदेश क्र. मुविनि-२०२४/प्र. क्र.१५३/ऊर्जा-१
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,
मंत्रालय, मुंबई- ४०००३२.
दिनांक : ०५ मे, २०२५.

वाचा:-

१. केंद्र शासनाच्या निवृत्तीवेतन व निवृत्तीवेतन धारकांचे कल्याण विभागाचे पत्र क्र.५७/०५/२०२१-पी व पीडब्ल्यू (बी), दि.३.३.२००२३.
२. वित्त विभाग, शासन निर्णय क्र. संकिर्ण-२०२३/प्र.क्र.४६/सेवा-४, दि.२.०२.२०२४ .

प्रस्तावना:-

केंद्र शासनाच्या अधिकारी/ कर्मचारी यांची नियुक्ती (Appointed) ज्या पदावर किंवा रिक्त जागेवर करण्यात आली आहे. व ज्याची जहिरात / भरतीची / नियुक्तीची अधिसूचना नवीन निवृत्तिवेतन योजना लागू करण्याच्या अधिसूचनेच्या दिनांकापूर्वी म्हणजेच दि.२२.१२.२००३ पूर्वी निर्गमित झाली आहे. व जे दि.०१.०१.२००४ रोजी किंवा त्यानंतर शासन सेवेत दाखल झाले आहेत. व ज्यांना नवीन परिभाषित अंशदान निवृत्तिवेतन योजना लागू झाली, त्या केंद्र शासनाच्या अधिकारी / कर्मचारी यांना केंद्रीय नागरी सेवा (निवृत्ती) नियम, १९७२/२०२१ लागू करण्याचा एक वेळ पर्याय (One Time Option) देणेबाबत केंद्र शासनाच्या निवृत्तीवेतन व निवृत्तीवेतनधारकांचे कल्याण विभागाच्या संदर्भाधीन क्र.१ येथील कार्यालयीन जापनाव्दारे निर्णय घेण्यात आला आहे.

२. केंद्र शासनाच्या उपरोक्त निर्णयाच्या धर्तीवर, राज्य शासनाच्या सेवेत जे अधिकारी/कर्मचारी दि.०१.११.२००५ रोजी किंवा त्यानंतर शासन सेवेत नियुक्त करण्यात आले आहेत. तथापि, त्यांची पदभरतीची जाहिरात / अधिसूचना दि.०१.११.२००५ पूर्वी निर्गमित झालेली आहे. अशा राज्य शासकीय अधिकारी/ कर्मचारी यांना महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तीवेतन) नियम, १९८२ महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तिवेतनाचे अंशराशीकरण) नियम, १९८४ व महाराष्ट्र सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी नियम, १९९८ व अनुषंगिक नियमाच्या तरतूदी लागू करण्यासाठी एक वेळ पर्याय (One Time Option) वित्त विभागाच्या दि.०२.०२.२०२४ रोजीच्या शासन निर्णयान्वये देण्यात आलेला आहे. या निर्णयाच्या अनुषंगाने उद्योग, ऊर्जा व कामगार विभागातील ऊर्जा विभागाच्या प्रशासकीय नियंत्रणाखालील श्री.हेमंत नारायण गांगुर्डे यांचा विद्युत शाखेतील विद्युत निरीक्षक, “गट-अ” यांचा दि.२१.०२.२०२४ रोजीचा अर्ज/विकल्प शासनास प्राप्त झालेला आहे.

३. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने दि.३०.९.२००५ रोजी कार्यकारी अभियंता (विद्युत)/विद्युत निरीक्षक गट-अ या संवर्गासाठी दोन पद भरतीच्या अनुषंगाने जाहीरात प्रसिध्द करण्यात आली होती. त्याअनुषंगाने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने पत्र क्र. ७४४(५)/१०८/दहा, दि.१२ नोव्हेंबर, २००८ रोजीच्या पत्रान्वये श्री.हेमंत नारायण गांगुर्डे यांची विद्युत शाखेतील विद्युत निरीक्षक, “गट-अ” पदावर नियुक्तीबाबत शिफारस करण्यात आली आहे. त्यानुषंगाने, श्री.हेमंत नारायण गांगुर्डे, विद्युत निरीक्षक, “गट-अ” यांची दि.२४.११.२००९ रोजीच्या शासन निर्णयानुसार सरळसेवा नियुक्ती करण्यात आली आहे. परंतु सन २०२३-२४ च्या निवडसूचीमध्ये जेष्ठतेनुसार शासनाने दि.१.७.२०२४ रोजीच्या शासन आदेशान्वये श्री.हेमंत नारायण गांगुर्डे, विद्युत निरीक्षण, गट-अ (राजपत्रित) यांना अधिक्षक अभियंता, गट-अ (राजपत्रित) या पदावर तात्पुरत्या स्वरूपात पदोन्नती झाली आहे. सबब, सदर अधिक्षक अभियंता यांना वित्त विभाग, शासन निर्णय, दि.०२.०२.२०२४ मधील तरतूदीनुसार, महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तीवेतन) नियम, १९८२, महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तिवेतनाचे अंशराशीकरण) नियम, १९८४ व महाराष्ट्र सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी नियम, १९९८ व अनुषंगिक नियमाच्या तरतूदी लागू करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. याबाबत पुढीलप्रमाणे शासन आदेश देण्यात येत आहेत.

शासन आदेश :-

उद्योग, ऊर्जा व कामगार विभागातील ऊर्जा विभागांतर्गत विद्युत निरीक्षक या संवर्गात असलेले अधिकारी श्री.हेमंत नारायण गांगुर्डे, अधिक्षक अभियंता, प्रादेशिक विद्युत निरीक्षक मंडळ, पुणे यांना वित्त विभागाच्या दि.०२.०२.२०२४ रोजीच्या शासन निर्णयातील तरतूदीनुसार, महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तीवेतन) नियम, १९८२, महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तिवेतनाचे अंशराशीकरण) नियम, १९८४ व महाराष्ट्र सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी नियम, १९९८ व अनुषंगिक नियमाच्या तरतूदी लागू करण्यात येत आहेत.

२. श्री.हेमंत नारायण गांगुर्डे यांनी जुनीनिवृत्ती वेतन योजना व आनुषंगिक नियम लागू करण्याचा पर्याय विहित मुदतीत सादर केलेला आहे.

३. वित्त विभाग, शासन निर्णय, दि.०२.०२.२०२४ नुसार, श्री.हेमंत नारायण गांगुर्डे यांना जुनी निवृत्तीवेतन योजना व अनुषंगिक नियम लागू करण्यात येत असल्यामुळे त्यांचे नव्याने भविष्यनिर्वाह निधी (GPF) खाते तात्काळ उघडण्यात यावे. तसेच, सदर अधिकाऱ्यांचे राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणाली (NPS) मधील खाते बंद करून, त्यातील कर्मचाऱ्याच्या हिश्याची रक्कम देय / अनुज्ञेय व्याजासह संबंधित कर्मचाऱ्याच्या नव्याने उघडण्यात आलेल्या भविष्यनिर्वाह निधी खात्यात जमा करावी.

४. तसेच श्री.हेमंत नारायण गांगुर्डे यांच्या राष्ट्रीय निवृत्तिवेतन (NPS) खात्यातील राज्य शासनाच्या हिश्याची रक्कम देय/ अनुज्ञेय व्याजासह राज्याच्या एकत्रित निधीत वळती करण्यात यावी.

५. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संगणक संकेतांक २०२५०५०५१५५२१०८२१० असा आहे. हा निर्णय डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(प्रदिप भिंताडे)

कार्यासन अधिकारी, महाराष्ट्र शासन

प्रति ,

१. अपर मुख्य सचिव (ऊर्जा) यांचे स्वीय सहायक उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभाग, मंत्रालय, मुंबई.
२. महालेखापाल-१/२, (लेखापरिक्षा/लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र राज्य, मुंबई/नागपूर.
३. सह सचिव (ऊर्जा-१) यांचे स्वीय सहाय्यक, मंत्रालय, मुंबई ४०००३२.
४. मुख्य विद्युत निरीक्षक, उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभाग, प्रशासकीय इमारत, तिसरा मजला, रामकृष्ण चेंबुरकर मार्ग, चेंबुर (पू.), मुंबई ७१.
५. श्री.हेमंत नारायण गांगुर्डे, अधीक्षक अभियंता, प्रादेशिक विद्युत निरीक्षक मंडळ, पुणे.
६. अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई/निवासी लेखाधिकारी, मुंबई.
७. जिल्हा कोषागार अधिकारी, पुणे.
८. निवड नस्ती/ऊर्जा-१.